

Simplex Castings Ltd.

Corporate Office: 32, Shivnath Complex G.E. Road, Supela, Bhilai - 490023 (C.G) India

Phone: +91-788-2290483 /84 /85 Fax : +91-788-2285664

E-Mail: sclho@simplexcastings.com Website: www.simplexcastings.com

CIN: L27320MH1980PLC067459

Date: 01.09.2025

To.

The Manager

Department of Corporate Services

BSE Limited

PJ Towers, Dalal Street Mumbai-400001

Scrip Code: 513472

To.

The Manager

Calcutta Stock Exchange

Address: 7, Lyons Range, Dalhousie, Kolkata700001,

West Bengal

Scrip Code: 29066

Sub: Newspaper Publication

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit newspaper clippings of the advertisement published in the Financial Express (English) and Navakal (Marathi) on 1st September, 2025 regarding the launch of "Saksham Niveshak" campaign and the action required for unclaimed dividends and KYC updates for shareholders.

Thanking You,

Yours faithfully,

For, Simplex Castings Limited

SANGEETA KETAN SHAH Date: 2025.09.01

Digitally signed by SANGEETA KETAN SHAH

18:15:56 +05'30 Sangeeta K Shah **Managing Director**

DIN: 05322039

OFFICE ADDRESS PHONE E-MAIL Regd. Office 601/602 A, FAIRLINK CENTER, OFF ANDHERI LINK ROAD, ANDHERI (W), MUMBAI -53 022-40034768 sclmumbai@simplexcastings.com 119. PARK STREET, WHITE HOUSE 4th FLOOR KOLKATA - 700016 (W.B.) INDIA 08961045611 Kolkata 033-22493251 kol@simplexcastings.com Bhilai (Plant) 5, INDUSTRIAL ESTATE, BHILAI - 490026 (C.G.) INDIA 0788-4015273 0788-4034188 sclbhilai@simplexcastings.com Rajnandgaon (Plant): 223/2,224 INDUSTRIAL ESTATE, TEDESARA, RAJNANDGAON - 491441(C.G.) INDIA 9203901697 0788-2285664 scltedesara@simplexcastings.com

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities or the Company have been lost / misplaced and the holder[s] of the said Equity

reg off.: Unit Nos. 10A, 10B,10C (Part), 10th Floor, Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikroli (East) Mumbai: 400079 TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Sr. No.	Name of Shareholder	Folio No.	Face value	Certi Nos.	Distincive Nos. DNR From DNR To	No. Of Securitie
1.	Geeta Krishnagiri Gururajrao Krishnagiri	B9G0100927	Rs 10/-	352576	24208328 - 24208347	20
	ACINI OUR CONTRACT AND			1 1	Total	20
1.	Geeta Krishnagiri	B9G0007060	Rs 10/-	244979	20687725 - 20687774	50
2	Raghunath Krishnagiri	32000000	J. Control	244980	20687775 - 20657784	10
3	Gururaj Rao Krishnagiri			244981	20687785 - 20687789	5
	1 Sett 1915			177511	14113931 - 14113980	50
				177512	14113981 - 14114030	50
i	0 3			177513	14114031-14114040	10
1				177514	14114041- 14114050	10
				177515	14114051 - 14114060	10
	(1)			Sintenza de la	Total	195
1.	Krishnagiri Geeta	89K0016820	Rs 10/-	257904	21037112 - 21037161	50
2	Krishnagiri Raghunath			257905	21037162-21037171	10
3	Krishnagiri Gururaj Rao			257906	21037172 - 21037181	10
	3			257907	21037182 - 21037186	5
-	8 8			185721	14300990 - 14301039	50
				185722	14301040-14301089	50
	j			185723	14301090 - 14301139	50
	V //				Total	225
1.	Krishnagiri Geeta	B9K0014780	Rs 10/-	257104	21019422- 21019471	50
2	Raghunath Krishnagiri			184935	14283258 - 14283267	10
3	Gururaj Rao Krishnagiri			184936	14283268 - 14283277	10
				184937	14283278 - 14283278	1
				184938	14283279 - 14283279	1
	E S			184939	14283280 - 14283280	(1)
	8			223453	16100358-16100384	27
				128369	10758069 - 10758118	50
	A 8				Total	150
1.	Krishnagiri Geeta	B9K0016830	Rs 10/-	257908	21037187-21037236	50
2	Krishnagiri Raghunath			257909	21037237-21037286	50
3	Krishnagiri Gururaj Rao			185724	14301140-14301189	50
	8			185725	14301190-14301239	50
	S 3			185726	14301240-14301289	50
				185727	14301290-14301339	50
	5			3 3	Total	300

the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate(s) should

lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG INTIME INDIA PVT. LTD., C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, 400083 TEL: +918108118484 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificates. Name of the Shareholder

Place: Mumbai

Date: 01/09/2025

Geeta Madhuachar Krishnagiri and Raghunath Gururaj Krishnagir



Regional Stressed Asset Recovery Branch, Dena Heritage Building, 1st Floor, 17-B, Horniman Circle, Fort, MUMBAI - 400 023 Tel: 022- 22625976 / 5977: Email: sarmms@bankofbaroda.co.in

ANNEXURE - I - REDEMPTION NOTICE Notice under Rule 6(2) and/or Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Ref No. BOB/SARMMS/5/75 Date: 28/07/2025

Mr. Viral Dhirajlal Shah Add - Flat No 301, 3rd Floor, Om Durvankur Building Jijai Nagar, Sant Namdeo Path, Dombivali

421201

Add - 610, 6th Floor, 98 KK Arcade, Narayan Dhuru Street, Masjid Bunder, Mumbai 400003

Re: Notice under Rule 6(2) and/or Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002).

Ref - 1. Demand Notice dated 20/09/2019 issued u/s 13 (2) of SARFAESI Act 2002. Possession Notice dated 23/01/2025 issued w/s 13 (4) of SARFAESI Act 2002.

Whereas the Authorized Officer of the Bank of Baroda being Secured Creditor Bank in exercise of the powers conferred u/s 13(2) of the SARFAESI Act 2002 (hereinafter refereed as "Act") read with Rules 3 of Security Interest (Enforcement) Rules 2002 (hereinafter refereed as "Rules") issued demand notice dated 20/09/2019 calling upon you being Borrowers (s)/ Mortgagor (s) / Guarantor (s) to repay the amount stated in the said demand notice within 60 days from receipt of said notice.

And whereas you have failed to repay the amount, the undersigned in exercise of the powers conferred u/s 13(4) of the said Act read with Rule 4 and/or Rule 8 of the Rules have taken over the Possession of Secured Assets (hereinafter referred as the said properties) more particularly described herein below Schedule. [Copy of Possession Notice dated 23/01/2025 is attached herewith for ready reference)

Even after taking possession of the secured asset, you have not paid the amount due to Bank as mentioned in above Possession Notice. Your attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the secured assets.

Therefore you all are requested to pay the dues as mentioned in possession notice along with applicable interest, cost, charges & expenses within 30 days from receipt of this notice and redeem the secured asset as mentioned below. In case you fail to pay the above mentioned dues & redeem the secured asset within 30 days from receipt of this notice, Bank will be constrained to sell the secured asset through public e-Auction by publication of e-Auction Sale notice. The date, time of e-auction and Reserve Price of the property shall be informed to you separately.

Schedule of Secured Assets/Properties

Sr. No.	Description of the Movable/Immovable Properties	Date of Possession	A COLUMN TO THE REAL PROPERTY OF THE PARTY O	Date of Publication of Possession Notice (For Movable property only)
	EM flat No 301, 3rd floor, Om Durvankur Building, Jijai Nagar, Sant Namdeo Path Dombiyali 421201		Physical	25/01/2025

Deepak Ranjan Authorized Officer Bank of Baroda

ROSARB, MMSR Mumbai Encl :- Copy of Possession Notice dated 25/01/2025

AXIS BANK LIMITED (CIN: L65110GJ1993PLC020769) Stressed Assets Group, Corporate Office: "Axis House", 7th Floor, C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025,www.axisbank.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with

provisa to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/Mortgago 1. Allseas Movers Private Limited (Borrower, Hypothecator and Mortgagor) Having its Registered Office at Shree Laxmiprasad Building, 1st Floor, Dayaldas Road, Off. Nehru Road Vile Parle (East), Mumbai-400057 and having its branch at2nd Floor, Star Complex, 3, 4 & 8 Gopal Chetty Street, Rajai Salai, Chennai-600001. 2. Ms. AnanthaLakshmi Mani (Director and Guarantor) Residing at 4, Saravana CHS, P M Extension, Near Telephone Exchange, Vila Parle (East), Mumbai-400057. And also at Nilambari CHS, Flat Nos. 504 & 604, 5th & 6th Floor Azad Road, Vile Parle (East), Mumbai-400057. 3. Mr. Nilesh Manchar Virkar (Director and Guarantor) Residing at 23/c, Room No. 4, Zaobawadi, JSS Road, Thakurdwar, Kalbadevi

Extension, Near Telephone Exchange, Vile Parle (East), Mumbai-400057 That the below described immovable properties mortgaged/charged to Axis Bank Limited i.e Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Court Commissioner on 18" February 2025 and handed over to Authorised Officer of Axis Bank Limited, i.e., Secure Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", AND "WHATEVER THERE IS" and "NO RECOURSE BASIS" on 9" October 2025, for recovery of Rs. 37,25,93,053.29/-/- (Rupee Thirty-Seven Crores Twenty Five Lakhs Ninety Three Thousand Fifty Three and Twenty Nine Paisa Only) as on 23" August 2023 with further interest from 24" August 2023 till the date of payment till the date of payment, incidental expenses, other charges, costs etc. due to Axis Bank

Limited from the above-mentioned borrower and guarantors.

Mumbai-400002. 4 Mr. Mani Ananthanarayan (Guarantor) Residing at 4, Saravana CHS, P M

Details	Description of Property	Reserve	Earnest
of		Price (Amt.	Money
lot		in Rupees)	Deposit
Lot	Unit No. 2073 Second Floor of "V-Wing Phase-II "Akshar	Rs.	Rs.
No.1	Business Park" Sector-25, Vashi, Navi Mumbai.	2,66,00,000	26,60,000
Lot	Unit No. 1074A First Floor of "V-Wing Phase-II "Akshar	Rs.	Rs.
No.2	Business Park" Sector-25, Vashi, Navi Mumbai.	3,42,00,000	34,20,000
Lot	Unit No. 0073 Ground Floor of "V-Wing Phase-II "Akshar	Rs.	Rs.
No.3	Business Park" Sector-25, Vashi, Navi Mumbai.	2,66,00,000	26,60,000
Lot	Unit No. 0074 Ground Floor of "V-Wing Phase-II "Akshar	Rs.	Rs.
No.4	Business Park" Sector-25, Vashi, Navi Mumbai.	2,78,00,000	27,80,000
Lot	Unit No. 1072 First Floor of "V-Wing Phase-II "Akshar	Rs.	Rs.
No.5	Business Park" Sector-25, Vashi, Navi Mumbai.	3,60,00,000	36,00,000
Lot	Unit No. 1073 First Floor of "V-Wing Phase-II "Akshar	Rs.	Rs.
No.6	Business Park" Sector-25, Vashi, Navi Mumbai.	2,66,00,000	26,60,000
Lot	Unit No. 1074 First Floor of "V-Wing Phase-II "Akshar	Rs.	Rs.
No.7	Business Park" Sector-25, Vashi, Navi Mumbai.	2,78,00,000	27,80,000
Lot	Unit No. 1074 A First Floor of "V-Wing Phase-II "Akshar	Rs.	Rs.
No.8	Business Park" Sector-25, Vashi, Navi Mumbai,	3,42,00,000	34,20,000
Lot	Unit No. 2071 2nd Floor of "U-Wing Phase-II "Akshar	Rs.	Rs.
No.9	Business Park" Sector-25, Vashi, Navi Mumbai	3,60,00,000	36,00,00

Magistrate Thane under section 14 of the SARFAESI Act, 2002 and handed over the physical possession to the Authorised Office of Axis Bank Limited.

submission at Mumbai, to be submitted on or before 8th October 2025 by 5:00 p.m. at of bid and either of the following address :- Mumbai - Mr. Atul Mishra, Axis Bank Ltd., 7th EMD Floor, "Axis House", Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Remittance Mumbai-400 025. Mob: +91 9821367780 . Account Number for transfer online EMD. IFSC Code - UTIB0000711 Acc No. - 71101291013432 Acc Name - NPA RECOVERY PENDING APPROPRIATION Branch Name - CREDIT

MANAGEMENT CENTRE For inspection, please contact Mr. Atul Mishra (Authorised officer) on the following number +91 9821366780. Inspection shall be done with prior approval

Demand Draft/Pay Order/online transfer in the favour of 'Axis Bank Ltd.' payable

minutes each in the event of bids placed in the last five minutes. Bid Increment Rs.1,00,000/- (Rupees One Lakhs Only)

Date and time 9" October 2025 between 1.00 p.m. to 2.00 p.m. with auto-extension of five

Property

Amount

Encumbrances known to the Secured Creditor: NIL For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided https://www.axisbank.com/auction-notices and/or https://axisbank.auctiontiger.net.

(Auction ID's-343129,343130, 343131,343132, 343133, 343134, 343135, 343136, 343137) Sd/- Authorised Officer, Axis Bank Ltd. Date: 28-08-2025 | Place: Mumbai

WWW.FINANCIALEXPRESS.COM

FINANCIAL EXPRESS

ASIRVAD MICRO FINANCE LTD

CIN U65923TN2007PLC064550 9th and 10th Floor, No 9, Club House Road, Anna Salai, Chennai 600 002. Tamil Nadu. Tel:044-42124493

GOLD AUCTION NOTICE

The borrowers, in specific and the public, in general, are hereby notified that public auction of the gold ornaments pledged in the below accounts is proposed to be conducted at the following branches on 16/09/2025 from 10.00 am onwards. The auction is of the gold ornaments of defaulted customers who have failed to make payment of their loan amount despite being notified by registered letters. Unauctioned items shall be auctioned on any other days without any further notice. Change in venue or date if any) will be displayed at the auction centre and on the company website. The details given below are in the order of Branch Name, Loan Number. **List of Pledges:-**

MAHARASHTRA Ahemad Nagar SHEVGAON GL 341500700000394 0687, 341500750000004 Aurangabad GANGAPUR AURANGABAD GL 341460700001214 1206, 1232, 341460730002529 PISHORE 341450700000686 KANNAD GL 341480700001061 Beed PATODA GL 341590730005568 5431, WADWANI GL 341780700001329 Jalgaon PAROLA GL 341740730006245 5933, 5934, Parbhani SELU GL 341620700001242 1232, Pune INDAPUR GL 330150730000178 0179, WAGHOLI GL 342050700000570 URULIKANCHAN GL 341930700000530 Sangli ATPADI GL 342250730000984 JATH GL 341320730000908 0560, SHIRALA GL 341760750000007 008, Satara SHIRWAL GL 341840730001041 UMBRAJ GL 330030730002811 Solapur MOHOL GL 330180700001251 1257, 1273, 1260, 1149, 1265, 0683, 0633, 0649, 0627, 0679, 0640, 0668, 0661, 0672, 0624, 0588, 0634, 0677, 0637, 0657, 0843, 0692, 0643,

Persons wishing to participate in the above auction shall comply with the following:-Interested Bidders should submit Rs. 10.000/- as EMD (refundable to unsuccessful bidders) by way of Cash on the same day of auction. Bidders should carry valid ID card/PAN card. For more details, please contact 9025401720

Authorised officer Asirvad Micro Finance Ltd.

> Indian Bank इंडियन बैंक

इलाहाबाद

ALLAHABAD

Oshiwara Branch, Acropolis, Plot No. 28, Lokhandwala Complex, Opp. High Point, Andheri (W), Mumbai -400 053 Tel: 022-26368055/26362533, E-Mail: oshiwara@indianbank.co.in Ref: BR/ SARFAESI / 2025-26 /89 Date: 13.08.2025

DEMAND NOTICE

Notice under Sec.13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

1. Mr. Vishnukant Dilip Jha (Applicant), Residential Address- Flat No. 104, 1st Floor, B Wing, UK Iridium CTS No 163-A(pt) Village akurli, Hanuman Nagar, Akurli Road, Kandivali (East), Mumbai - 400101. Other Address- 301, 3rd Floor, Sai Shubham Bldg, Opp Amar Jyoti High School, Navghar Road Bhayander (East) Thane-401105. Mrs. Poonam Vishnukant Jha (Co-Applicant), Residential Address- Flat no 104, 1st floor, B Wing, UK

Iridium,CTS No 163-A(pt) Village akurli, Hanuman Nagar, Akurli Road, Kandivali(East), Mumbai 400101 Other Address - 301, 3rd floor, Sai Shubham Bidg, Opp Amar Jyoti High School, Navghar Road. Bhayander (East) Thane-401105.

Sub: Your Home Loan Account No. 7124567683 & Home Loan GMRATL 7138524031 with Indian Bank Oshiwara Branch-Reg.

Outstanding Interest accrued

The 1st of you is an individual applicant. The 2nd is a Co-Applicant to the loan account availed by the both of you. The first and second of you is the mortgagor having offered their assets as security to the loan account availed by the first of you. At the request of the 1st & 2nd of you, in the course of banking business, the following facilities were sanctioned and were availed by first of you in the name of Mr. Vishnukant Dilip Jha & Poonam

No	Account	Limit in (Rs.)	as on 13.08.2025	But not debited	Outstanding as on 13.08.2025
1.	Home Loan	Rs.	Rs.	Rs.	Rs.
	7124567683	81,46,000.00	79,89,982.00	2,64,263.00	82,54,218.00
2.	GMRA Loan	Rs.	Rs.	Rs.	Rs.
	7138524031	3,36,247.00	68,411.00	739.00	69,150.00
	Total	Rs. 84 82 247 00	Rs. 80 58 393 00	Rs. 2 65 002 00	Rs. 83 23 368 00

Sr. No.	Nature of facility	Nature of Documents		
		D-2 Single/joint promissory note dated 30.11.2021		
		D-7 Disposal of proceeds Letter Dated 30.11.2021		
1.	Home Loan	D-32 Letter from party to bank confirming the creation of equitable mortgage dated 03.12.2021		
		D-128 Term Loan Agreement for Home Loan Dated 30.11,2021		
Sr. No.	Nature of facility	Nature of Documents		
		D-1 Single/joint promissory note dated 03.12.2021		
2.	GMRA	F-63 Covering letter for loans and advances for which there are no special agreement dated 03.12.2021		

The 1st and 2nd of you have executed the following documents for each of the said facilities:

The repayment of the said loans are collaterally secured by mortgage of property at Flat No. 104, 1st floor, B Wing, UK Iridium, CTS No 163-A(pt), Village Akurli, Hanuman Nagar, Akurli Road, Kandivali (East), Mumbai 400101 in the Name of Mr. Vishnukant Dilip Jha and Mrs. Poonam Vishnukant Jha.

Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with interest; all of you and each of you who are jointly and severally liable have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non-Performing Asset since 08.08.2025 in accordance with directions/guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of India The outstanding dues payable by you as on 13.08.2025 amounts to Rs. 83,23,368.00 (Rupees Eighty Three Lacs Twenty Three Thousand Three Hundred and Sixty Eight Only) and the said amount carries

further interest at the agreed rate from 13.08.2025 till date of repaymen The term borrower under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance

Therefore, all of you and each of you are hereby called upon to pay the amount due as on 13.08.2025 amounts to Rs. 83,23,368.00 (Rupees Eighty Three Lacs Twenty Three Thousand Three Hundred and Sixty Eight Only) together with interest from this date till date of payment within 60 days from the date of this notice issued under Sec. 13(2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of

without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, Bank shall be exercising its enforcement rights under Sec 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder.

On the expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with the demand, Bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act. Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the

schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to any other remedy available to

the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT/RO of DRT/DRAT/Court and proceed with the execution of order/decree obtained/to be obtained. Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as

"We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there unde which deals with your rights of redemption over the securities The Undersigned is a duly Authorized Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under

SCHEDULE The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder MORTGAGED ASSETS:- Flat no 104, 1st Floor, B Wing, UK Iridium, CTS No. 163-A(pt) Village akurli

Hanuman Nagar, Akurli Road, Kandivali(East), Mumbai 400101 in the Name of Mr. Vishnukant Dilip Jha and Mrs. Poonam Vishnukant Jha. Boundary description: East: A Wing West: Chawl North: U/C Bldg South: Chawl Yours faithfully

Mrs. Ruchi Mehta Chief Manager Authorised Officer, Indian Bank



SIMPLEX CASTINGS LIMITED CIN: L27320MH1980PLC067459

Reg.Office: 601/602A, Fairlink Centre Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai, Maharashtra, India, 400053, Email: cs@simplexcastings.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Launch of "Saksham Niveshak" Campaign Action Required
For Unclaimed Dividends and KYC Updates

Pursuant to Investor Education and Protection Fund Authority (IEPFA), Ministry of Corporate Affairs (MCA) letter dated 16th July 2025, Simplex Castings Limited are pleased to inform you of the commencement of a 100-day special outreach initiative titled "Saksham Niveshak", started from 28th July 2025 to 6th November 2025. This campaign is being undertaken to facilitate shareholders in updating there: 1. Know Your Customer (KYC) details including 2. Bank account mandates 3. Nominee registration 4. Contact information (email, mobile number, address). This campaign is also being undertaken to facilitate the shareholders to claim their Unpaid / Unclaimed Dividends for any financial year in order to prevent their dividend amount and shares being transferred to IEPFA. Action Required

Shareholders who have not claimed their dividends or have incomplete KYC records are requested to contact the Company's Registrar and Transfer Agent (RTA) at the earliest: MUFG Intime India Private Limited, Unit: Simplex Castings Limited

C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 Contact No.: 8108116767

Web Link: https://web.in.mufg.ms.com/helpdesk/Service_Request.html

Additionally, shareholders are encouraged to register and track their requests through the SWAYAM portal: https://swayam.in.mps.ms.com

Please note that as per applicable provisions, if dividends remain unclaimed for a period of

Date: 30-08-2025

Place : Mumbai

seven consecutive years, the dividend amounts, and the corresponding base shares (if available) are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund Authority (IEPFA). The list of shareholders, whose dividend are unclaimed as on 31.03.2025 is available at www.simplexcastings.com at Investors > Shareholders Information > Unclaimed / Unpaid Dividends & Shares. We urge all shareholders to take prompt action during the campaign period to safeguard their entitlements and ensure compliance with statutory requirements.

For, Simplex Castings Limited Sangeeta K Shah

Gujarat State Petronet Limited

Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188 Regd Office: GSPC Bhavan, Sector - 11, Gandhinagar - 382 010 Tel: +91-79-23268500/700

MONDAY, SEPTEMBER 1, 2025

19

Fax: +91-79-23268506 Website: www.gspcgroup.com, Email: investors.gspl@gspc.in

NOTICE OF THE 27™ ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

 Twenty- Seventh Annual General Meeting of the Company through VC / OAVM:-Notice is hereby given that the Twenty-Seventh Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on

Tuesday, 23" September, 2025 at 3:00 P.M. through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 02/2021 dated 13" January, 2021, General Circular No. 21/2021 dated 14" December, 2021, General Circular No. 02/2022 dated 5" May, 2022, General Circular No. 10/2022 dated 28" December, 2022, Circular No 09/2023 dated 25" September, 2023 and Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 (collectively referred as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circulars dated 12" May, 2020, 15" January, 2021, 13" May, 2022, 5" January, 2023, 7" October, 2023 and 3" October, 2024 (collectively referred to as "SEBI Circulars") to transact the business set forth in the Notice convening the AGM. In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice setting out the Ordinary and Special Business to be

Company whose E-mail addresses are registered with the Company's R&TA/Depository Participant(s). The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The aforesaid documents are also available on the website of the Company at www.gspcgroup.com and websites of the Stock Exchanges where Shares of the Company are listed i.e. The BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Further, the AGM Notice is also available on the

transacted at the Meeting and the Explanatory Statement attached thereto, together with the Audited Financial Statements

(Standalone & Consolidated) of the Company for the Financial Year ended 31 March, 2025, and the Reports of the Board of

Directors and Auditors thereon, have been sent on 30" August, 2025 through Electronic Mode only to the Members of the

website of the Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com All the documents referred to in the Notice of the AGM and Explanatory Statement are available for inspection through electronic mode on the basis of prior request. Members seeking to inspect such documents can send the E-mail to investors.gspl@gspc.in.

Instruction for Remote E-voting and E-voting during AGM:-

In compliance with the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means (E -voting). The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("Remote E-voting"). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited or "CDSL" for providing e-voting facilities.

voting). Members attending the meeting who have not cast their vote(s) by Remote E-voting can cast their vote at AGM. The manner of Remote E-voting/E-voting for Shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for Shareholders who have not registered their E-mail addresses is provided in detail in Notice of the AGM. Members are requested to refer the detailed procedure and E-voting instructions provided in the "Notes" section of the Notice convening the 27° Annual General Meeting for casting their votes electronically on the Resolutions set forth in the Notice.

Further, the facility for voting through electronic voting system will also be available at the AGM by electronic means (E -

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given hereunder:

- Date and time of commencement of E-voting: from 09.00 A.M. (IST) on Saturday, 20th September, 2025.
- Date and time of end of E-voting: 05.00 P.M. (IST) on Monday, 22rd September, 2025. The Remote E-voting shall not be allowed beyond the said date and time.
- The Cut-off date for entitlement for E-voting is 16th September, 2025.
- Aperson, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. 16th September 2025 only shall be entitled to avail the facility of Remote E-voting or E-voting during the AGM.
- Any person who becomes Members (i.e. Physical Shareholders and non-individual Shareholders holding Shares in Demat Mode) of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding Shares as on the cut-off date i.e. 16" September, 2025, may obtain the USER ID/Password/necessary guidance by following e-voting instructions being part of Notice which is placed in E-voting section of CDSL Portal i.e. www.evotingindia.com as well as seek further guidance by putting mail request to helpdesk.evoting@cdslindia.com. If the Non-Individual Shareholder is already registered with CDSL for e-voting then he/she can use his/her existing USER ID and Password for casting the vote through remote e-voting. In case of Individual Shareholders holding Shares in Demat Mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding Shares as on the cut-off date i.e. 16° September, 2025 may follow steps mentioned in the Notice of the AGM.
- The Members who have cast their vote by Remote E-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their
- Meeting who have not cast their vote by Remote E-voting on all or any of the resolutions set out in the Notice can cast The Notice of 27" Annual General Meeting is also available under the "Investors" Section on the Company's website www.gspcgroup.com and on the E - voting section of CDSL Portal - www.evotingindia.com.

The facility for E-voting during the AGM shall also be made available at the Meeting and the Members attending the

- For any queries/grievances, regarding attending AGM & E-voting from the CDSL E-voting system, Members may contact Mr. Rakesh Dalvi, Senior Manager, Central Depository Services (India) Limited, 25" Floor, A Wing, Marathon Futurex,
- Mafatlal Mills Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai 400 013 at designated E-mail ID: helpdesk.evoting@cdslindia.com or call on Toll Free No. 1800 2109911. Helpdesk for Individual Shareholders holding Securities in Demat mode for any technical issues related to login through
- Login type Helpdesk details

 Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at at toll free no.18002109911		
Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000		

. Registration/updation of E-mail IDs/Mobile No. and Electronic Bank Mandates: Manner of registering/updating E-mail IDs/Mobile No.:

· For Shareholders holding Shares in Physical mode: The Members holding Shares in Physical Form who have not

Depository i.e. CDSL and NSDL:

- registered their E-mail addresses/Mobile No. with the Company can get the same registered by sending Form ISR 1 to KFin Technologies Limited ("KFintech") or E-mail the same with E-Sign to KFintech at einward.ris@kfintech.com. The said Form ISR - 1 is available on website of the Company viz. www.gspcgroup.com.
- For Shareholders holding Shares in Demat mode: The Members holding Shares in Demat Form are requested to update their E-mail address for obtaining all the communications and Mobile No. for obtaining login credentials with their Depository Participant.

Manner of registering/updating Bank Mandates:

- For Shareholders holding Shares in Physical mode: The Members who have not updated their mandate for receiving the Dividends directly in their Bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank Mandate"), can register their Electronic Bank Mandate to receive Dividends directly into their Bank account electronically, by sending Bank Account details including Bank name and branch, Bank account number, IFSC code in Form ISR – 1 to KFintech or E-mail the same with E-Sign to KFintech at einward.ris@kfintech.com. The said Form ISR 1 is available on website of the Company viz. www.gspcgroup.com.
- For Shareholders holding Shares in Demat mode: The Members holding Shares in Demat Form are requested to update their Electronic Bank Mandate with their Depository Participant.

Record Date for Dividend and manner of payment of Dividend, if declared at the AGM:

Notice is also hereby given that pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has fixed Wednesday, 10" September, 2025, as the "Record Date" for determining entitlement of Dividend of ₹ 5.00 (i.e. 50%) per Share for the Financial Year ended on 31" March, 2025.

The Dividend, if declared at the ensuing Annual General Meeting, shall be paid, on or before, 22" October, 2025 to those Members of the Company whose names appear (a) Beneficial owners as at the close of business hours on Wednesday, 10th September, 2025, as per the list to be furnished by the Depositories in respect of the Shares held in electronic form; and (b) as Members in the Register of Members of the Company as on Wednesday, 10th September, 2025, after giving effect to all valid share transfer in physical form received as at the close of business hours on Wednesday, 10" September, 2025.

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:


The Dividend, if approved by the Shareholders at the 27" AGM, will be paid through electronic mode to the Shareholders who have updated their bank details. Dividend warrants/demand drafts will be dispatched to the registered address of the Shareholders who have not updated their bank details.

To avoid delay in receiving Dividend and to receive the Dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details by following the procedure set out at para 3 above.

For Gujarat State Petronet Limited

Place: Gandhinagar Date: 30th August, 2025 Rajeshwari Sharma Company Secretary





Managing Director

इंडोनेशियात आंदोलकांनी विधिमंडळ इमारत पेटवली

इंडोनेशियातील साऊथ सुलावेसी प्रांताची राजधानी माकास्सरमध्ये विधिमंडळाच्या इमारतीला आंदोलकांनी आग लावल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी झालेल्या हिंसाचारात ३ जण ठार झाले आणि अन्य ५ जण जखमी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले

इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या

सुराबायामध्ये आंदोलकांनी तोडले. वाहने जाळली. प्रादेशिक पोलीस मुख्यालयावरही हल्ला केला. सुरक्षा दलांनी अश्रूधुराचा वापर केला. पाण्याचे फवारेही मारले. आंदोलकांनी फटाके आणि काठ्यांचा वापर करून त्यांचा प्रतिकार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई करून सर्व परिस्थिती नियंत्रणात सोमवारपासून जकार्तामध्येही पाच दिवसांच्या निदर्शनांना सुरुवात सर्व ५८० लोकप्रतिनिधींना

त्यांच्या पगाराव्यतिरिक्त ५० दशलक्ष इंडोनेशियन रुपया (३,०७५ अमेरिकन डॉलर) मासिक गृहनिर्माण भत्ता मिळणार असल्याच्या वृत्तामुळे या निदर्शनांची सुरुवात झाली. बहुतेक सामान्य लोक वाढती महागाई, करांमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे त्रस्त असताना लोकप्रतिनिधींना देण्यात आलेला हा नवीन भत्ता देण्याचा निर्णय केवळ अतिरेकीच नाही तर असंवेदनशीलदेखील आहे, असा दावा टीकाकार करत आहेत.

पाकिरन्तानचा मत्रन्य निर्यात युक्रेनच्या माजी संसद सभापतींची कालावधी अमेरिकेने वाढवला

अमेरिकेने पाकिस्तानचा मत्स्य उत्पादन निर्यात कालावधी आणखी चार वर्षांसाठी वाढवण्याची परवानगी मिळाली असल्याचे पाकिस्तानचे सागरी व्यवहार मंत्री मुहम्मद जुनैद अन्वर चौधरी यांनी सांगितले. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जुलैमध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्षांमध्ये पाकिस्तानची मत्स्य निर्यात ४६५ दशलक्ष डॉलरपर्यंत वाढली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.४ टक्के अधिक आहे. जुनैद अन्वर चौधरी यांनी सांगितले की, अमेरिकेचा हा निर्णय

पाकिस्तानच्या मत्स्य गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय मान्यता असल्याचे दर्शवतो. या निर्णयामुळे या क्षेत्राला दीर्घकालीन स्थिरता प्रदान होणार

आहे. जागतिक मत्स्य बाजारपेठेत पाकिस्तानचे स्थान अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानमधील मत्स्य उत्पादक अमेरिकेला मोठ्या प्रमाणात मदत करतील, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही.

अज्ञातांकडून गोळ्या मारून हत्या युक्रेनचे माजी संसद सभापती अँड्री

पारुबी यांची लव्हिव्ह शहरात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या

केल्याने खळबळ उडाली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला. पारुबी हे युक्रेनच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे खरे देशभक्त होते. त्यांची हत्या ही आमच्या देशाच्या मूल्यांवर आणि स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले. पारुबी हे लव्हिव्ह शहरातील आपल्या खासगी कार्यक्रमातून निघत असताना हल्लेखोरांनी

त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. यात पारुबी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले दोन अंगरक्षकही जखमी झाले. २०१६ पासून ते २०१९ पर्यंत पारुबी यांनी संसदेच्या सभापतीपदाची जबाबदारी पार पाडली होती.

लखनौत फटाका फॅक्टरीत रफोट! ७ जणांचा मृत्यू

पाचगणी

सातारा जिल्ह्यातील

थंड हवेचे ठिकाण

समजल्या जाणाऱ्या

पाचगणीचा परिसर

दुतर्फा सजले आहेत.

सध्या

रंगीबेरंगी

रानफुलांनी व हिरव्यागार गवताच्या

गालिच्यांनी बहरून गेला आहे. विशेष

म्हणजे पाचगणी परिसरातील रस्ते

लव्हेंडर व पांढऱ्या शुभ्र फुलांनी

असलेल्या उंच पर्वतरांगा, हिरव्यागार

गवतांच्या गालिचातून रंगीबेरंगी

फुले डोकावू लागतात. पर्यटकांना

श्रावण महिन्यानंतर याठिकाणी

मिकी माऊसच्या पिवळ्या

येथील एका फटाका फॅक्टरीत आज झालेल्या भीषण स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी अनेक कामगारांना फॅक्टरीतून बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

लखनौ जवळच्या गुंडबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बेहटा गावात आज सकाळी हा स्फोट झाला. एखाद्या चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे झालेला हा स्फोट पाहन अनेकांचा थरकाप झाला. स्थानिकांनी काहींना फॅक्टरीच्या बाहेर काढले.

पाचगणी खोऱ्यातील रस्तेही

'मिकी माऊस' फुलांनी बहरले

जाएसटीमुळे केरळच्या लॉटरी उद्योगाला फटका

केंद्र सरकारकडून लॉटरी व्यवसायावर ४० टक्के जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर आकारणी करण्याच्या प्रस्तावामुळे केरळमधील व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे. यामुळे लॉटरीच्या तिकिटांची विक्री कमी होऊन या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण होणार आहे. केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. केरळमध्ये लॉटरी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या व्यवसायावर राज्यातील

आपल्या सौंदर्याकडे

केवळ उन्हाळ्यातच

सध्या

पाचगणी, महाबळेश्वरला पर्यटक न

येता आता बारा महिने या पर्यटनस्थळी

पर्यटक हजारोंच्या संख्येने भेट देत

असतात. पाचगणी येथील पांगारी,

भिलार, कासवंड, टेबललैंड, सिडनी

पॉईंट, पारसी पॉईंट हा परिसर

बहरला आहे. येणारा प्रत्येक पर्यटक

या हिरव्यागार निसर्गाचा फोटो व

व्हिडिओ आपल्या कॅमेन्यात कैद

शहर व

चांगलाच

निसर्ग

🔳 धुळे

२ लाख एजंट व दुकानदार अवलंबून आहेत. जीएसटी वाढीमुळे तिकिटांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय राहणार त्यामुळे त्याच्या विक्रीवर परिणाम होणार आहे. हा प्रश्न आपण येत्या ३ व ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेत उपस्थित करणार असल्याचे बालगोपाल यांनी म्हटले आहे. ३८ व्या जीएसटी परिषदेत लॉटरीवर सरसकट २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर अचानक हा धोरणात्मक बदल करण्यात आला. केरळचा लॉटरी उद्योग हा देशातील सगळ्यात मोठा असून तो देशातील एकूण व्यवसायाच्या ९७ टक्के आहे.

धुळ्यात गोळीबार करून

सोन्याने भरलेली बँग लूटली

धळे शहरात हवेत गोळीबार करून सराफा

व्यापाऱ्याच्या हातातून साडेतीन किलो सोन्याने

भरलेली बॅग लुटली. दरोडा टाकणाऱ्या

आंतरराज्य टोळीपैकी दोन आरोपींना स्थानिक

गुन्हे शाखेने अटक केली. पोलीस निरीक्षक

ु श्रीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,

स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात दुचाकीवरून

आलेल्या तीन जणांनी हवेत तीन गोळ्या

झाडत व्यापाऱ्याला गाठले. त्याच्या हातातील

सोन्याची बॅग हिसकावून फरार झाले.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग

काढला. हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील

असल्याचे स्पष्ट झाले. एलसीबीच्या पथकाने

विशेष मोहीम राबवून दोघांना अटक केली.

त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि सुमारे

साडेतीनशे ग्रॅम सोने जप्त केले.

दोन जण अटक

५२ कुटुंबांचा एकच गणपती कुडाळमध्ये जागतिक विक्रम

कुडाळ तालुक्याच्या येथील गावडे

कुटुंबियांनी गेल्या कित्येक पिढ्यांपासून गणरायासाठी खास परंपरा जपली आहे. घराण्यातील गावडे ५२ कुटुंबे मिळून ५२ चुलींवर परंपरागत नैवेद्य एकाचवेळी बनविला जातो. परंपरेच्या

विश्वविक्रमाची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया'मध्ये झाली आहे. गावडे

कुटुंबाला 'वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया'ने दिले आहे. त्यामुळे गावडे घराण्याच्या महाराजाचा जागतिक विक्रम झाला आहे.

> कुटुंबीय आजही एक अद्वितीय जोपासत आहेत. गावडे घराण्यातील ५२ कुटुंबे या गणेशोत्सवासाठी तयार करण्यासाठी ५२

पारंपरिक चुली उभारल्या जातात व या चुलींवर गणरायाचा नैवेद्य शिजवून तो ५२ केळीच्या पानांवर श्री गणपती बाप्पाला दाखवला जातो.

ताडदेवमधील म्हाडाची ७ घरे विक्रीविना पड्न

ताडदेव येथे क्रिसेंट टॉवर या गगनचुंबी इमारतीत म्हाडाची ७ घरे अत्यंत महागडी असल्याने गेल्या दोन वर्षांपासून विक्रीविना पडून आहेत. आता या घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री करण्याचा किंवा शासनाला देण्याचा पर्याय निवडला जाणार आहे. म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली.

खासगी विकासकाकडून म्हाडाला २०२२-२३ मध्ये क्रिसेंट टॉवरमध्ये सात घरे मिळाली आहेत. एका घराची किंमत अंदाजे सात ते साडेसात कोटी रुपये आहे. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने दोन वेळा काढलेल्या लॉटरीत या घरांचा समावेश केला होता. मात्र ही घरे अर्जदारांच्या आर्थिक आवाक्याबाहेर असल्याने कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ही घरे म्हाडाची डोकेदुखी ठरली आहेत. म्हणून वरील दोन पर्यायांचा विचार केला जात आहे.

२० पेक्षा कमी पटसंरव्या असलेल्या रवासगी शाळांना एक शिक्षक मंजूर

🔳 कोल्हापूर

राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या इयत्ता ६ वी ते ८ वी वर्गाच्या उच्च प्राथमिक खासगी शाळांना यंदाच्या संच मान्यतेपासून किमान एक शिक्षक मंजुर करण्याचे आदेश कक्ष अधिकारी विशाल लोहार यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे जिल्हा प्रवक्ते सुरेंद्र टिके, शहर प्रवक्ते अरविंद चव्हाण यांनी ही माहिती दिली. शिक्षण विभागाच्या १० मार्च रोजीच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांना किमान एक शिक्षक मंजूर करण्यात आला होता. पण हा आदेश खासगी प्राथमिक शाळांना लागू नव्हता. यासाठी सर्व शिक्षक संघटना तसेच पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांच्यातर्फे राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्यासोबत चर्चा करण्यात

या निवेदनाची दखल घेत प्राथमिक शिक्षण विभागाने १० मार्चचा शासनादेश खासगी शाळांनाही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला. या प्रस्तावानुसार, १० मार्चच्या शासनादेशानुसार खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना पदे अनुदेय करून सन २०२४-२०२५ च्या संचमान्यता कराव्यात, असे आदेश काढण्यात आले आहेत.

म्यानमारमध्ये ३.३ रिश्टर तीव्रतेचा भूकप

आज सकाळी ३.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने

याबाबत एक्सवरून माहिती दिली. भुकंपामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. परंतु झालेले

फॉर्म क्र. यूआरसी-२

प्रकरण XXIच्या भाग । अन्वये

नोंदणीकरणाबाबत सूचना देणारी जाहिरात

[कंपनी कायदा, २०१३ चे कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीकरिता प्राधिकृत)

विनयमन, २०१४ च्या विनियमन ४(१) नुसार]

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ३६६ च्या

उप-कलम (२) अन्वये याद्वारे सूचना देण्या

येते की, केंद्रीय नोंदणीकरण केंद्र, कॉर्पोरेत

व्यवहार मंत्रालय यांच्याकडे अर्ज करण्य

आला आहे की. मे. प्रोटो केमिकल इंडस्टीन

या भागिदारी संस्थेचे. कंपनी कायदा. २०१

च्या प्रकरण XXIच्या भाग । अन्वये समभागांद्राः

मर्यादित कंपनी असे नोंदणीकरण होऊ शकते

विविध सेंद्रिय, अजैविक रसायने आणि

सत्रीकरण एपीआय आणि औषधी माध्यमिवे

प्रस्तावित कंपनीचा निवेदन मसदा आपि

. संघटनेची घटनेची प्रत ३एफ/ऑफ-११

सीटीएस १५५१ केबिन १, लिंक रोड, बोरीवली

पश्चिम, गाव एक्सर, सरेशवारी आयटी पार्क

मुंबई ४०००९२ येथील कार्यालयात पाहता

याद्वारे सूचना देण्यात येते की, कोणाही व्यक्तीचा

या अर्जोस आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे

आक्षेप लेखी स्वरुपात मध्यवर्ती नोंद्रणीकर

केंद्र. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. भारतीय

कॉर्पोरेट व्यवहार संस्था (आयआयसीए), प्लॉढ

क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी, मानेसार

जिल्हा गुरगाव, हरयाणा - १२२०५० येथे

या सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून एकवीस

दिवसांच्या आत कळवावे व त्याची प्रत कंपनीला

अर्जदाराचे न

प्रोटो केमिकल इंडस्ट्रीज करिता

त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवावी.

दिनांक ३० ऑगस्ट, २०२५

कंपनीची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेतः

उत्पादन करण्याचा व्यवसाय करणे.

भुकंपानंतर म्यानमारमधील काही भागांमध्ये सौम्य कंपने जाणवली. एनसीएसने एक्सवर

लिहिले की, या भूकंपाचा

DHIRE

Date: 01.09.2025

केंद्रबिंदु २६.६० अंश उत्तर अक्षांश आणि ९६.०६ अंश पूर्व रेखांश या भौगोलिक स्थानावर नोंदवला आहे.

Sumitra Prem Kumar Modi

HBL ENGINEERING LTD NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s has/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed

e duplicate certificate[s] without further intimation						
Name of Holder & Joint holder	Kind of securities and Face value		Distinctive from	Folio No/	Certificate No	
ENDRA KUMAR SUREKA And TRA PREM KUMAR MODI		1000	2155871 To 2156870	HBL011357	101686	
Mumbai				Dhirendra Ku	mar Sureka /	

जाहीर सूचना

शॉप नं. १, तळमजला, हबटाऊन गार्डनिया आयव्हीवाय सीएचएस, मॉर्निंग ग्लोरी. जीसीसी क्लबजवळ, हाटकेश, मीरा रोड (पू.), ठाणे- ४०११०७, मोजमापित साधारण २९३ चौ. फूट (२७.२३ चौ.मी.) चटई क्षेत्रफळ व अतिरिक्त वापरयोग्य क्षेत्र १४८ चौ. फूट (१३.७५ चौ. मी.) या विवरणाच्या ट्रस्टच्या स्थावर सार्वजनिक ट्रस्ट मालमत्तेच्या ("मालमत्ता") "जशी आहे जेथे आहे" तत्त्वावर विक्रीकरिता प्रस्तावित खरेदीदारांकडून मोहोरबंद देकार /बोली मागविण्यात येत आहेत.

वरील निर्देशित मालमत्ता ही "श्री जैन उद्योग गृह", मुंबई सार्वजनिक न्यास कायदा, १९५० अंतर्गत नोंदणीकरण क्र. ई-१६१७ (मुंबई) धारक नोंदणीकृत ट्रस्ट आहे. मालमत्तेचे राखीव मूल्य रु. ४२,००,०००.०० (रु. बेचाळीस लाख मात्र) इतके आहे. प्रस्तावित खरेदीँदारांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ३० दिवसांच्या आत इसारा रक्कम ठेवीकरिताचा रु. ४,२०,०००.०० (रु. चार लाख वीस हजार फक्त) (राखीव रक्कमेच्या १०%) ची पे ऑर्डर/डीडी समवेत मोहोरबंद लिफाफ्यातून त्यांचे प्रस्ताव/बोली सादर कराव्यात.

विक्री व्यवहार हा धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या पूर्वसंमतीच्या अधीन असेल विश्वस्तांना कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा सर्व अधिकार असेल. ३० दिवसांच्या पश्चात खरेदीदारांद्वारे प्राप्त देकार/बोली स्वीकारण्यात येणार नाहीत. खरेदीदारांना ट्रस्टच्या खालील निर्देशित नोंदणीकृत पत्त्यावर पे ऑर्डर/डीडी समवेत देकार \hat{I} बोली सादर कराव्यात.

दिनांक : ०१.०९.२०२५ ठिकाण : मुंबई

श्री जैन उद्योग गृह सही/

टस्टचा नोंदणीकत पत्ता १०९/११७, सी. पी. टॅंक रोड, मुंबई- ४०० ००४.

नवापुरात साथीचे आजार वाढले घराघरात आढळतोय एक तरी रुग्ण

करताना दिसत आहे.

नंदरबार

महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवरील नवापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. या पावसाच्या पाण्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या शहरात जवळपास प्रत्येक घरात एखादा तरी रुग्ण आजारी असल्याचे चित्र दिसत असून, दवाखाने अक्षरशः हाऊसफुल झाले आहेत. साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत चालल्याने शहरातील सरकारी रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषतः मलेरिया, टायफॉईड, ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे

निमोनिया, खोकला, सर्दी आणि ताप यांसारखे आजार वेगाने पसरत आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिक या आजारांच्या विळख्यात अडकत आहेत. अनेक कुटुंबे आजारी पडताना दिसत आहेत. काही गंभीर रुग्णांना तर उपचारासाठी गुजरातमधील सोनगढ, व्यारा येथील रुग्णालयांमध्ये हलविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पाण्याचे डबके, तुंबलेले नाले आणि गल्लीबोळातील अस्वच्छता यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून मलेरियाचा धोका आणखी गंभीर झाला आहे. त्यासाठी नगरपालिकांना युद्ध पातळीवर

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या सँमभागाच्या नुकसानीची सूचना (पूर्वीची हिंदस्तान लिव्हर लिमिटेड (एचयूएल)

सीआयएन: L15140MH1933PLC002030 नोंदणीकृत कार्यालय- हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्हर हाऊस, बी डी सावंत मार्ग,

चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९९ येथे सचना देण्यात येत आहे की, खालील भाग प्रमाणपत्रे हरवली / गहाळ झाली आहेत आणि कंपनी योग्य वेळी यांच्या बदल्यात द्य्यम प्रमाणपत्रे जारी करण्याचा विचार करत आहे. ज्या व्यक्तीचा या शेअर्सवर वैध दाव

आहे त्यांनी १५ दिवसांच्या आत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात असा दावा दाखल करावा शेअर्सची संख्या भागधारकाचे नाव फोलिओ क्र. (रू.१/- द.मू.) हर्षा देसाई (मयत) ११३२८७५१८१ गेरीश देसाई (मयत) 2८९९०४१ ११३२८७५५७० ोरीष जर्येदराय देसाई ५३७६६६३ ते ११३२८७५५७१ -

२८९९०४२ 439888X ११३२८८४४३० (मयत) देनांक: ०१.०९.२०२५ कार्तिकेय गिरीश देसाई (कायदेशीर वारस) कंपनी सचिव, राधिका शाह

> टायटन कंपनी लिमिटेड सीआयएन : L74999TZ1984PLC001456

३, सिपकोट इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, होसूर, तामिळनाडू, ६३५१२६ येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या खाली नमूद केलेल्या प्रतिभूतींचे भाग प्रमाणपत्र हरवले/गहाव झाले आहेत आणि धारकांच्या कायदेशीर वारसाने दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज

The same of the sa							
धारक	प्रतिभूतीचा प्रकार	प्रतिभूतीची संख्या	विशिष्ट क्र.	फोलिओ क्र.			
पद्मा मनोहर फाटक शैला मनोहर फाटक	इक्तिटी शेअर्सची दर्शनी किंमत	2000	१३९६५०६१ ते	टीडब्ल्यूपी ००००४२६			
मनोहर रामचंद्र फाटक (सर्व मयत)	रु.१/-		१३९६७०६०				

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात असा दावा दाखल करावा अन्यथा कंपनी पुढील सूचना न देता दय्यम भाग प्रमाणपत्र जारी करेल

सिम्प्लेक्स कास्टिंग्ज लिमिटेड सीआयएन: L27320MH1980PLC067459 कार्यालयः ६०१/६०२ए, फेअरलिंक सेंटर, ऑफ अंधेरी लिंक रोड,

अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००५३ ईमेलः cs@simplexcastings.com

भागधारकांना सूचना "सक्षम निवेशक" मोहिमेची सुरुवात, दावा न केलेल्या सामांश आणि केवायसी अघतनांसाठी आवश्यक कृती

प्रिय भागधारक

ठिकाणः मुंबई

गुंतवणुकदार प्रशिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफए), कॉर्पोरेट व्यवहार मंत्रात एमसीए) पत्र दिनांक १६ जुलै. २०२५ च्या अनुषंगाने, सिम्प्लेक्स **कास्टिंग्ज लिमिटे**ड तुम्हाला दि. २८ जुलै, २०२५ पासून ६ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सुरू असणाऱ्या "सक्षम निवेशक" या शीर्षकाचा १०० दिवसांचा विशेष आऊटरीच उपक्रम सुरू करीत असल्याचे सूचित करीत आहेत. ही मोहीम भागधारकांन खालील गोष्टी अपडेट करण्यास मदत करण्यासाठी हाती घेतली जात आहे: १. तमचा ग्राहक जाणह घ्या (केवायसी) तपशील ज्यामध्ये २. बँक खाते अनिवार्यत ३. नामनिर्देशन नोंदणी ४. संपर्क माहिर्त (ईमेल, मोबाइल नंबर, पत्ता) समाविष्ट. ही मोहीम भागधारकांना त्यांची लाभांश रक्कम आणि समभाग . आयर्डपीएफए मध्ये हस्तांतरित होण्यापासून रोखण्याकरिता त्यांचे कोणत्याही वर्षाकरिता प्रदान न केलेले ं दावा न केलेले लाभांशावर दावा करण्याकरिता मदत करण्याकरिता देखील हाती घेण्यात आली आहे

चा भागधारकांनी त्यांच्या लाभांशांचा दावा केलेला नाही किंवा केवायसी नोंदी अपूर्ण आहेत त्यांनी कंपनी^र नेबंधक आणि हस्तांतरण एजन्ट (आरटीए) यांना लवकरात लवकर संपर्क साधावा अशी विनंती आहेः मयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,

यनिटः सिम्प्लेक्स कास्टिंग्ज लिमिटेड

. ११-१०१, एम्बॅसी २४७, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३

वेब तिकः https://web.in.mufg.ms.com/helpdesk/Service Request.html

याव्यतिरिक्त. भागधारकांना स्वयम पोर्टलः https://swayam.in.mps.ms.com द्वारे त्यांच्या विनंत्य नोंदविण्याचे आणि त्याचा मागोवा घेण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे महत्त्वाची सूचना

-प्रत्यान सुराना कृपया नोंद घ्यावी की, लागू तरतुर्दीनुसार, जर लाभांश सलग सात वर्षांच्या कालावधीकरिता दावा न् करता राहिल्यास, लाभांशाची रक्कम, आणि त्याचे संबंधित आधारभूत समभाग (जर उपलब्ध असल्यास) गुंतवणुकदार प्रशिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयर्ड्पीएफए)कडे हस्तांतरित करण्यार णत्र असतात. दि. ३१.०३.२०२५ रोजीपर्यंत लाभांश दावा न केलेल्या भागधारकांची यादी www simplexcastings.com येथे गंतवगुकदार > भागधारक माहिती > दावा न केलेले/प्रदान न केलेले नाभांश आणि समभाग येथे उपलब्ध आहे. आम्ही सर्व भागधारकांना त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासार्ढ आणि कायदेशीर आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मोहिमेच्या कालावधीत त्वरित कृर्त _{करण्याचे} आवाहन करतो.

सिम्प्लेक्स कास्टिंग्ज लिमिटेड करित संगीता के. शाह

व्यवस्थापकीय संचालव

जनतेला सचना देण्यात येत आहे की. येथे लिहिलेल्य अनुसूचीमध्ये विशेषतः वर्णन केलेल्या मालमत्तेच्य खरेदीसाठी बाबलाल सकरलाल धारिया आणि श्रीमती लता शांतीलाल शाह आणि सर्यकला रमेश शाह यांनी ८ जून १९७२ रोजी केलेला आणि अंमलात आणलेला करार हरवला /गहाळ झाल आहे. लाईटअप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ज्यार्च आता लाईटअप इंडिया एलएलपी (उल्लेखित मालमत्तेचे सध्याचे मालक) म्हणन पनर्रचन करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने. खाली स्वाक्षर करणारे वकील याद्वारे सदर मालमत्तेच्या हस्तांतरण_/ विक्रीसाठी दावे किंवा आक्षेप, जर असतील तर आमंत्रित करतात आणि सदर मालमत्तेचा प्रस्तावित खरेदीदार कर्ज /क्रेडिट सुविधा मिळवन सद मालमत्तेवर शुल्क आकारू इच्छितो. जनतेल कळविण्यात येते की जर सदर मालमत्तेच्या प्रस्तावित विक्रीसंदर्भात कोणतेही दावे/आक्षेप असतील त कृपया या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून १: दिवसांच्या आत त्यांचे दावे/आक्षेप सिद् करण्यासाठी पुरावे / संबंधित कागदपत्रांसह लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरी करणाऱ्या वकिलांना कळवा. जर निर्धारित कालावधीत कोणताही दाव आढळला नाही तर सदर मालमत्तेच्या संदर्भात आणि वरील कराराच्या संदर्भात कोणतेही दावे नाहीत असे मानले जाईल आणि सर्व दावे माफ केले गेले आहेत असे मानले जाईल

मालमत्तेची/युनिटची अनुसूची पार्वती इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑपरेटिक सोसायटी लिमिटेडने जारी केलेल्या भाग प्रमाणपः क्र.३५ द्वारे प्रत्येकी रू.५०/- दर्शनी मूल्याचे पाच पूर्ण भरणा केलेले शेअर्स, ज्यात विशिष्ट क्र. १७१ ते १७५ दोन्ही समाविष्ट आहेत. यासह त्यांना पार्वर्त इंडस्टियल इस्टेट म्हणन जात इमारतीत, दसऱ्या मजल्यावर, युनिट क्र.२०६, सुमारे १५६५ चौ.फू कार्पेट क्षेत्र, सन मिल कंपाऊंड लेन, सन मिल कंपाऊंड, लोअर परळ पश्चिम, मुंबई - ४०००१३ येथे आणि मुंबई शहराच्या नोंदणी उपजिल्हा अंतर्गत लोअर परळ विभागाच्या जमीन असलेल्या सीएर क्र.१६० या जागेचा वापर, ताबा आणि उपभोग घेण्याचा अधिकार आहे.

आज दिनांकीत १ सप्टेंबर २०२५ रोजी

पार्श्व जयेश शहा - वकिल

पत्रव्यवहाराचा पत्ता: द्वारा- सी. आर. नायडू अँड कं., १ला मजला, एक्झामिनर प्रेस इमारत, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४००००१ ईमेल: advparshvashah@gmail.com

जाहीर सूचना

pमारी शांता मारिया यांनी माझे अशील श्री. रवी आणि कबल केले आहे की: नोंद घ्यावी की, अपील क्र. २९/२००४ नुसा

सदर कुमारी शांता मारिया यांनी उप निबंधव सहकारी संस्था, ठाणे यांच्या समक्ष "दि त्रिमूर्त को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड" संस्थेविरुद्ध संस्थेच्या मानिव सदस्यतेकरित पील दाखल केले आहे. म्हणन उप निबंधक से एस. ठाणे तालुका यांच्याद्वारे महाराष्ट्र सहकार संस्था कायदा, १९६० व्या कलम २२(२) अन्वरे पारित दिनांक २६ जलै. २००४ च्या आदेशानसा सदर कु. शांता मारिया यांना संस्थेची सदस्यत प्राप्त झाली, म्हणून सदर "दि त्रिमुर्ती को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड **"संस्था"**) महाराष्ट्र सहकारी संस्थ जयदा, १९६० अन्वये नोंदणी क्र. टीएनए एचएसजी(टीसी)/४४२४ दि. ८.७.१९९१ यांर्न कु. शांता मारिया यांची संस्थेच्या सदस्या म्हणून अ 5. ४२ अन्वये भाग नोंदपटामध्ये नोंदणी केली आपि सदर संस्थेने भाग प्रमाणपत्र क. ५० मध्ये समाविष् डेस्टिक्टिक क्र. २३१ ते २३५ धारण केलेले र .०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पूर्णतः भरणा केलेट समभाग ("**समभाग**") वितरित केले, त्यानुसा सदर कु. शांता मारिया महसूल गाव भाईंदरच्य भखंड क्र. ५, ६ आणि ७ आणि जुना सर्व्हे क्र. ७२६ (भाग) आणि नवीन सर्व्हे क्र. १२३ (भाग), १२४ (भाग) आणि १२५ (भाग) धारण केलेल्या ठाणेच्य नोंदणीकरण जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील मिर भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमधील भूखंड क्र र ते ७. शीतल नगर, एसटीएनएल रोड, सिरारो (पू), जि. ठाणे ४०११०७ येथे स्थित "त्रिमूर्त पार्टमेन्ट्स" या इमारतीच्या 'सी' विंगमधी दसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र. २०४ मोजमा . प्रदमासे ५७५ चौ.फू. (बिल्ट-अप क्षेत्रफळ "सदनिका") (एकत्रितरित्या "**मालमत्ता**" ्या ताबेदार, भोगवटादार ताबेदार आणि योज आणि पुरेश्या संपूर्ण हक्कदार झाल्या. म्हणून, कु शांता मारिया कोणत्याही बोज्यापासून मुक्त सद मालमत्तेच्या मालकीसह भोगवटा उपभोग ताब्याच सतत अखंडित वापरास संपूर्ण हक्कदार आहे प्राणि सदर मालमत्तेचे मूळ शीर्षक करारपत्र आणि इतर पुरक करारनामे आणि दस्तऐवज कु. शांत मारिया यांच्याद्वारे हरवले/गहाळ झाले आहेत आणि सध्या कुठेही सापडत नाहीत आणि त्याकरित . एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये दि. २५ ऑगस्ट, २०२५ रोजी अ. क्र. ०७०७/२०२ अन्वये गहाळ अहवाल दाखल केला आहे. आणि जसे की, सदर कु. शांता मारिया यांनी सदर मालमत्ता श्री. रवी संजिवा कोटीयन यांना एकरकर्म ोबदल्यास आणि कु. शांता मारिया आणि श्री. रवी संजिवा कोटियन यांच्या दरम्यान मंजूर अटी आणि शर्तींवर विक्री हस्तांतरित अभिहस्तांकित करण्या

मान्य केले आहे. <u> </u>होणा व्यक्ती किंवा व्यक्तींचा सदर मालमत्ता किंव तेच्या कोणत्याही भागामध्ये वर विरुद्ध किंव त्या संदर्भात कोणताही हक्क शीर्षक हितसंबंध द्मवा किंवा मागणी असल्यास त्यांनी ती मल मळ दस्तऐवजांच्या समर्थनासह लेखी स्वरुपा ... सदर प्रसिद्धीपासून १५ (पंधरा) दिवसांच्य जानावधीमध्ये कळवणे आवश्यक आहे, असे । ल्यास असे समजण्यात येईल की, सदर मालमत्त्र किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात अर **होणतेही दावे किंवा मागण्या अस्तित्वात नाहीत** ाणि त्या, जर असल्यास, विक्री, हस्तांतरि ल्या, सोडल्या, त्याग केल्या असे समजण्या येईल आणि सर्व हेतू आणि कारणांकरिता सोडूब देल्या त्याग केल्या असे समजण्यात येईल आणि यानुसार श्री. रवी संजिवा कोटियन यांच्या नावे पेक्षित विक्री पूर्ण करण्यात येईल.

मुंबई, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२५ सही/ प्रशांत एम. पाषाणक ॲडव्होकेट, उच्च न्यायाल ५९५, सर विद्वलदास चेंबर्स, १६ मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००९

सांगली जिल्ह्यातही देखाव्यांना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी

■ मिरज

संपूर्ण सांगली जिल्ह्यातील गणेश मंडळांचे देखावे व गणेशमूर्ती पाहण्यासाठी पुण्या-मुंबईच्या आता धर्तीवर रात्री दहाऐवजी वाजेपर्यंत परवानगी येणार आहे. अशी

पाटील यांनी दिली.

पालकमंत्री चंद्रकांत



कदम, समित मंडळांच्या पक्षाचे रात्री १० वाजेपर्यंतच खुल्या प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या

बाळासाहेब कदम, हेमलता अमित कदम यांनी त्यांचे स्वागत केले. गणेशोत्सव काळामध्ये देखावे व गणेशमूर्ती

बंधन

पुण्यामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत

परवानगी देण्यात आली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष

जनतेला याद्वारे इशारा देण्यात येत आहे की, वरील भाग प्रमाणपत्र खरेदी करू नका किंवा कोणत्याही प्रका त्र्यवहार करू नका, सदर प्रतिभतीबाबत ज्या व्यक्तीचा दावा असेल त्यांनी या तारखेपासन १५ दिवसांच्या आत

कायदेशीर वारस: राधा दिलीप पेठे